

**जिल्हाधिकारी लातूर यांचे कार्यालय,
(नियोजन विभाग)**

- वाचा:- १. महाराष्ट्र शासन, नियोजन विभाग, मंत्रालय मुंबई यांचा शासन निर्णय क्र. विका २००७/प्र.क्र.१७० /का १४८२ दिनांक १३ सप्टेंबर २०११.
२. मा.आ.श्री. विक्रम काळे, वि.प.स. यांचे पत्र जा.क्र. विवका/एमएलसी/लातूर/२०८४/२०१२-१३ दिनांक १० जून, २०१३ रोजीचे शिफारस पत्र.
३. कार्यकारी अभियंता, ल.पा./ग्रापापू/विभाग जि.प., लातूर यांचे पत्र जा.क्र./जिपला/यांउपवि/आवेधन/कार्या-२/१४५६/२०१३ दिनांक २१/०८/२०१३.

जा.क्र.२०१३-१४/नियो/आस्थाविका/कार्या.४ /प्र.मा./ १५०१

दिनांक: ०१/१०/२०१३

//प्रशासकीय मंजूरी आदेश//

उपरोक्त नमूद केलेल्या शासन निर्णयाद्वारे प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी जिल्हाधिकारी, लातूर या आदेशान्वये आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत सन २०१३-१४ या वित्तीय वर्षात मा.आ.श्री. विक्रम काळे, वि.प.स. यांनी उपरोक्त संदर्भ क्र. २ च्या शिफारस पत्रान्वये मंजूरस्तव प्रस्तावीत केलेल्या व संदर्भ क्र. ३ अन्वये या कार्यालयास प्राप्त अंदाजपत्रकानुसार खालील एक (०१) काम सर्वसाधारण योजनेतर्गत पुढील अटी व शर्तीला अधिन राहून प्रशासकीय मंजूरी देत आहे. मंजूर कामे खाली दर्शविलेल्या संबंधित कार्यान्वयन यंत्रणाकडे सोपविण्यात येत आहे.

प्र.मा आदेश क्र.	मंजूर करण्यांत येणाऱ्या कामाचे नांव	तांत्रिक मान्यता दिनांक व क्रमांक	कार्यान्वयन यंत्रणा	प्र.मा. रक्कम (रु.लाखात)	परिरक्षण करणाऱ्या यंत्रणेचे नांव
१	२	३	४	५	६
१	कै. नरसिंगराव चव्हाण प्राथमिक विद्यालय, नळेगाव ता. चाकूर या या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी व गावक-यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी शाळेशेजारील सार्वजनिक जागेत फक्त विंधन विहीर खोदणे.	२८/०९/२०१३ ३३	कार्यकारी अभियंता, ल.पा./ग्रापापू/वि भाग जि.प.,लातूर	०.३१७००	ग्रा.पं.कार्यालय, नळेगाव ता. चाकूर जि. लातूर.
		एकूण		०.३१७००	

या आदेशान्वये एकूण रक्कम रु.०.३१७०० लक्ष (रु. एकतीस हजार सातशे फक्त) रक्कमेच्या एक (०१) कामास प्रशासकीय मंजूरी देण्यांत येत आहे.

अटी व शर्ती

- १) या प्रशासकीय मान्यतेतील समाविष्ट असलेले काम अन्य कोणत्याही योजनेतून घेण्यांत आलेले नाही. याबाबतची खात्री करून सदर कामाची दृष्टीरुक्ती होणार नाही याची दक्षता संबंधित कार्यान्वयन यंत्रणेनी घ्यावी.
- २) आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत घेण्यांत येणाऱ्या कामांना तांत्रिक मान्यता देणाऱ्या सक्षम अधिका-याने प्रचलीत मापदंडानुसार विहित मान्यतेच्या अटी व शर्तीची पूर्तता काटेकोरपणे करणे बंधन कारक राहिल.
- ३) आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत घेण्यांत येणाऱ्या कामाच्या अमलबजावणीतील गैरव्यवहार, लेखा आक्षेप, लोकलेखा समिती, विधीमंडळ कामकाज, खर्चाचा ताळमेळ, विनियोजन लेखे इत्यादी बाबींसाठी संबंधित कार्यान्वयन यंत्रणा जबाबदार राहिल.
- ४) शासनाकडून योजनेतर्गत घ्यावयाच्या कामास नियोजन विभाग/सार्वजनिक बांधकाम विभाग/ग्राम विकास विभाग यांनी विहित केलेले निकष पाळावयाचे असून, शासनाच्या मापदंडानुसार खर्च करावयाचे असून, रस्त्याच्या

**जिल्हाधिकारी लातूर यांचे कार्यालय,
(नियोजन विभाग)**

कामामध्ये रस्त्याची मजबूती करण्यास या आदेशान्वये प्रशासकीय मंजूरी दिली असल्यास महाराष्ट्र नियोजन विभाग, शासन निर्णय क्र. स्थाविका-१०९७/प्र.क्र.३१२/का-१४४५ दिनांक ०१ जून, १९९८ अन्वये पूर्तता करूनच कामे हाती घ्यावी.

- ५) शासनाचे मार्गदर्शक तत्वानुसार सदरची कामे पूर्ण होताच कामाच्या दर्शनिभागावर आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत सन २०१३-१४ मध्ये घेण्यात आलेले काम व खर्चाची रक्कम इत्यादी माहितीचा फलक लावावा.
- ६) या कामाचे निरीक्षण व तपासणी जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेल्या अधिका-यांकडून अथवा महाराष्ट्र शासन नियोजन विभागाच्या अधिका-यांकडून होवू शकेल.
- ७) सदरील निधी संबंधित यंत्रणेने दि. ३१/०३/२०१४ पर्यंत १००% टक्के खर्च करावा.
- ८) वितरीत केलेले अनुदान व्यपगत होणार नाही तसेच, अखर्चीत राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
- ९) ज्या कामाकरिता निधी वितरीत केलेला आहे त्याच कामावर निधी खर्च करावा अन्य कामावर खर्च केल्यास जबाबदारी आपणावर राहिल.
- १०) या योजनेअंतर्गत काम पुर्ण झाल्यावर विहित नमुन्यांत कामाच्या पुर्णत्वाचा दाखला व उपयोगिता प्रमाणपत्र कामाच्या फोटोसह या कार्यालयास सादर करावे.
- ११) खर्चाचा मासिक प्रगती अहवाल दरमहा ५ तारखेपर्यंत जिल्हा नियोजन समिती कार्यालयाकडे पाठवावेत. तसेच महालेखापाल २ नागपूर यांचेकडील ताळमेळाचे त्रैमासिक अहवाल विहित कालावधीत सादर करावेत.
- १२) या आदेशान्वये वितरीत केलेला निधी खालील लेखा शिर्षाखाली खर्ची टाकावा. तसेच झालेला खर्च याच लेखा शिर्षाखाली महालेखापालाकडे नोंदविण्यांत येईल याची दक्षता घ्यावी.

नियोजन विभाग (मागणी क्र.ओ १०)

प्रधान लेखाशिर्ष-४५१५ इतर ग्राम विकास कार्यक्रमावरील भांडवली खर्च
१०२ सामुहिक विकास,पंचवार्षिक योजनांतर्गत योजना राज्य योजनांतर्गत योजना (१)
बहुउद्देशिय कार्यक्रम,(००) (०१) आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम (संकेतांक ४५१५००१२)

प्रति:-

कार्यकारी अभियंता, ल.पा./ग्रापापू/विभाग जि.प., लातूर यांना पुढील आवश्यक कार्यवाहीस्तव.

स्वाक्षरीत/-

जिल्हाधिकारी, लातूर

प्रति:- माहितीस्तव.

१ मा.आ.श्री.विक्रम काळे, वि.प.स., "भाऊ निवास", महाराष्ट्र हौसिंग सोसायटी, बार्शी रोड, लातूर जि. लातूर यांना माहितीस्तव सादर.

२. निवड नस्ती.

स्वाक्षरीत/-

जिल्हाधिकारी, लातूर